

भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम
१८ खालील दाव्यांच्या निर्णयानुसार
प्राधान्यक्रमाने कार्यवाही करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०१७/PIL-३४/प्र.क्र.१०४/भाग-१/अ-४.
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक २८ फेब्रुवारी, २०१८

प्रस्तावना :-

मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका क्र.३४/२०१७ मध्ये मा. न्यायालयाने दि.११ सप्टेंबर, २०१७ रोजी दिलेल्या आदेशामध्ये संबंधित भूसंपादन अधिकारी हे भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८ खालील दावे मा.जिल्हा / दिवाणी न्यायालयात कायद्यातील तरतूदीनुसार विहित कालावधीत दाखल न करता त्यासाठी अवाजवी विलंब केला जातो, तसेच दावेदार यांनी दाखल केलेल्या दाव्यातील रकमेचे वाटप मनमानी पध्दतीने केले जाते. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट कार्यपध्दतीचा अवलंब केला जात नाही. असे ही मा. न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने मा. न्यायालयाने नमुद केलेल्या बाबींचा सर्वकष विचार करून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

शासन परिपत्रक :-

भूसंपादन अधिनियम १८९४ अंतर्गत कलम १८ खालील दाव्यांचा मा.जिल्हा / दिवाणी न्यायालयात निर्णय झाल्यावर दावेदार यांनी दाखल केलेल्या दाव्यातील रक्कमा वाटप करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

१. मा. दिवाणी न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांच्या निकालाच्या दिनांकाप्रमाणे वर्गीकरण करून ज्या दाव्यांचा निकाल आधी लागला असेल त्या दाव्यातील निधी भूसंपादन संस्थेकडून प्राप्त करून घेऊन मा. न्यायालयात जमा करण्यात यावी.

२. निधी उपलब्धततेची कार्यवाही प्राधान्य क्रमानुसार कटाक्षाने करण्यात यावी.

३. मोठ्या रक्कमांची कार्यवाही आधी व कमी रकमा असलेले भूसंदर्भ नंतर अशी कार्यपध्दती टाळावी.

त्यानुसार संबंधित भूसंपादन अधिकारी यांनी काटेकोरपणे दक्षता घेऊन कार्यवाही करावी. यामध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधित अधिका-यांवर महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

तरी सर्व जिल्हाधिकारी यांनी सदर परिपत्रक त्यांच्या अधिनस्त सर्व भूसंपादन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०१८०२२८१७१६१९७३१९ असा आहे. सदर आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

**Subhash K
Gawade**

Digitally signed by Subhash K Gawade
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Revenue And
Forest Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=40b8b2876e2135f5b158b877f59754b2a7df64e0cf
59f2dc33ad60b8bce5bcd, cn=Subhash K Gawade
Date: 2018.02.28 17:19:37 +05'30'

(सु. कि. गावडे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई
- २) मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मंत्री (वित्त व वने) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा.मंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ५) सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ८) सचिव (वने) यांचे स्वीय सहायक, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ९) सर्व विभागीय आयुक्त
- १०) सर्व जिल्हाधिकारी
- ११) सर्व जिल्हा सरकारी वकील
- १२) निवडनस्ती (अ-४)
- १३) कार्यासन अ-१, अ-२, अ-३, अ-४.